

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
यांच्या दिनांक ०१.०४.१९८१ ते ३१.१२.१९९७ या
कालावधीच्या ज्येष्ठतासूचीत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता १११२/(१०६/२०१२)/आ.(तांत्रिक),
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .
दिनांक :- ०९/०४/२०१२.

परिपत्रक:-

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर दि.०१.०४.१९८१ ते ३१.१२.१९९७ या कालावधीत नियुक्ती दिलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता ११०७/(११/२००७)/आ.(तांत्रिक), दि. २०.०३.२००७ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये सौ. हेडावू स्मिता संजय,शाखा अभियंता यांच्या नावासमोर जात प्रवर्गात अनुसूचित जमाती अशी नोंद घेण्यात आली आहे. सदर जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. तथापि, त्यांचे विशेष मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र वैध ठरल्याने त्यानुसार ज्येष्ठतेची नोंद घेण्याबाबत आवश्यक प्रस्ताव कार्यालयाकडून प्राप्त झाला होता. सौ. हेडावू स्मिता संजय,शाखा अभियंता यांची मूळ नियुक्ती अनुसूचित जमातीमधून झालेली असल्याने व ते जात प्रमाणपत्र अवैध ठरले असल्याने आणि त्यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र (दि.४/१२/२००९) कार्यालयात दि. १५/११/२०११ च्या अर्जान्वये सादर केलेले असल्याने त्यांची ज्येष्ठता शासनाच्या दि.२४/६/०४ चा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र :बीसीसी - २००४/प्र.क्र.४५/०४/१६-ब मधील तरतूदीनुसार दि. १५/०६/९५ या दिनांकावर निश्चित करावी लागेल. त्यानुसार सौ. हेडावू स्मिता संजय,शाखा अभियंता यांच्या सुधारीत ज्येष्ठतेची नोंद पुढिलप्रमाणे घेण्यात येत आहे. :-

विद्यमान ज्येष्ठता क्रमांक	- ९६४३
सुधारीत ज्येष्ठता क्रमांक	- ९८४४ ब-२
नाव	- सौ. हेडावू स्मिता संजय
जात प्रवर्ग	- विशेष मागास प्रवर्ग
जन्म दिनांक	- ०६/११/१९६६
शैक्षणिक अर्हता	- डी. सी. ई.
कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्तीचा दिनांक	- १५/६/१९९५

सौ. हेडावू स्मिता संजय यांची ज्येष्ठता क्र. ९६४३ येथील ज्येष्ठतेची नोंद रद्द करण्यात येत असून त्यांची सुधारीत ज्येष्ठता ९८४४ ब-२ येथे निश्चित करण्यात येत आहे.

वर नमूद केलेल्या सुधारित नोंदीबाबत सौ. हेडावू स्मिता संजय, शाखा अभियंता यांना कळविण्याची जबाबदारी संबंधित मंडळ कार्यालयाची राहिल, याची कृपया नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०४०९१२००१४४१४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अ. अ. कोदे)
शासनाचे उप सचिव

प्रत :- मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर.
अधीक्षक अभियंता, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर.
आ(वर्ग-२)/आ(जेष्ठता)/आ(शा.अ.), कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत :- आ.(तांत्रिक) संग्रहार्थ .